

अनु क्र.	तपशील	अलेखापरिशिष्ट				लेखापरिशिष्ट
		रोजी संपलेले तीन महिने		रोजी संपलेले नऊ महिने		३१.०३.२००८
		३१.१२.२००८	३१.१२.२००७	३१.१२.२००८	३१.१२.२००७	रोजी संपलेले मागील वित्तीय वर्ष
१	अ) निव्वळ विक्री / प्रचलनातून उत्पन्न (संदर्भ टिप क्र.४)	५,९६७.००	४,६५०.५८	२०,८०३.५१	१५,५५३.४५	२१,३७७.४८
२	ब) इतर प्रचलित उत्पन्न	४.४६	१२.७६	३८.२७	२२.५४	४४.०६
	एकूण उत्पन्न	५,९७१.४६	४,६६३.३४	२०,८४१.७८	१५,५७५.९९	२१,४२१.५४
३	खर्च					
	(अ) व्यापारातील साठ्यांची (वाढ)/घट	(२०६.४८)	(२०३.९२)	(५९४.८६)	१६९.६५	(५५०.२८)
४	(ब)कच्चा मालाचा वापर	१,८५८.२९	१,५४३.०९	५,८४६.६५	३,९३९.३१	५,७७२.३९
	(क) व्यापारी मालाची खरेदी	२,३१७.०३	१,७१०.०३	८,५११.९०	६,२५५.३९	८,८३५.२५
५	(ड) कर्मचाऱ्यांसाठी खर्च	५६८.२२	४७७.५३	१,७१३.२०	१,३७५.०९	१,८८७.७६
	(इ) घासारा	११०.७९	६९.१७	३१०.०९	२७७.२०	३७६.५६
६	(फ) इतर खर्च	१,२५४.१६	९४९.८७	३,९७५.९०	२,८४२.०४	४,०५३.९०
	एकूण	५,९०२.०२	४,५४५.८१	१९,७६२.८९	१४,८५८.६८	२०,३५१.५८
७	इतर उत्पन्न, व्याज व असाधारण बाबींपूर्वीचा नफा (१ - २)	६९.४४	११७.५३	१,०७८.८९	७१७.३१	१,०६५.९६
८	इतर उत्पन्न	-	८.९६	१.३९	१०.६४	१३.६८
९	व्याज व असाधारण बाबींपूर्वीचा नफा (३+४)	६९.४४	१२६.४९	१,०८०.२७	७२७.९५	१,०७९.६४
१०	व्याज	१७०.०९	४६.२७	३८२.७३	१९१.४०	२६१.३३
११	व्याजांनंतर परंतु असाधारण बाबींपूर्वीचा नफा / (तोटा) (५-६)	(१००.६६)	८०.२२	६९७.५४	५३६.५५	८१८.३१
१२	असाधारण बाबी - स्वेच्छानिवृत्ती मोबदला	४१.९९	४१.९९	१२५.९८	१२५.९८	१६७.९८
१३	करपूर्व सर्वसाधारण कामकाजावरील करपूर्व नफा / (तोटा) (७-८)	(१४२.६५)	३८.२३	५७१.५६	४१०.५७	६५०.३३
१४	करासाठी खर्च					
१५	- चालू वर्षाचा प्राथीकर	(६५.००)	८.४०	१६५.००	१४७.००	२४०.००
	प्रलंबित कर	१२.००	१९.०५	१६.००	७.००	(२.९७)
१६	मुक्त सवलतीवरील कर	१०.००	८.९८	३१.००	२५.९३	४०.००
	मागील वर्षाचा प्राथीकर	-	(१०.००)	४.६७	(१०.००)	(१०.००)
१७	सर्वसाधारण कामकाजावरील करपश्चात निव्वळ नफा / (तोटा) (९-१०)	(९९.६५)	११.८०	३५४.८९	२४०.६४	३८३.३०
१८	असाधारण बाबी (करपश्चात निव्वळ रु.-)	-	-	-	-	-
१९	कालावधीतील निव्वळ नफा / (तोटा)(११-१२)	(९९.६५)	११.८०	३५४.८९	२४०.६४	३८३.३०
२०	भरणा केलेले समभाग मंडवल (संदर्भ टिप क्र.३)	६००.००	६००.००	६००.००	६००.००	६००.००
२१	(प्रत्येकी रु. १/- दर्शनी मूल्याचे)					
२२	पुनर्मूल्यांकित राखीव निधी वगळता					
२३	राखीव निधी (मागील वर्षाच्या ताळेबंदाप्रमाणे)	-	-	-	-	४,२६८.२८
२४	प्रति समभाग मिळकत - मूळ व सौम्यीकृत रु. (संदर्भ टिप क्र.३)	(०.१७)	०.०२	०.५९	०.४६	०.७१
२५	अवार्षिक	अवार्षिक	अवार्षिक	अवार्षिक	अवार्षिक	अवार्षिक
२६	जनतेचे समभाग					
२७	- समभागांची संख्या (संदर्भ टिप क्र.३)	३६६९२८२०	३६७०५३२	३६६९२८२०	३६७०५३२	३६६९४३२
	- समभागांची टक्केवारी	६१.१५	६१.१८	६१.१५	६१.१८	६१.१६

टिप:

- कंपनी ग्राहकोपयोगी उत्पादने या एकाच प्रकारच्या व्यवसायात असल्याने अकौंटिंग स्टँडर्ड १७ या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस् ऑफ इंडियाचे जारी केलेल्या निर्देशानुसार विभागनिहाय निष्कर्ष देण्यात आलेले नाहीत.
- मागील कालावधीतील रकमांची पुनर्मांडणी चालू कालावधीतील निष्कर्षांना अनुसरूनच आहे.
- कंपनीने प्रत्येकी रु.१० च्या दर्शनी मूल्याच्या एका समभागाचे रु.१/- असे दर्शनी मूल्य असलेल्या १० भागांत वि.२९ ऑगस्ट, २००८ पासून विभाजन केले आहे. त्यानुसार, मूळ आणि सौम्यीकृत प्रती समभाग मिळकत आणि ३१ डिसेंबर, २००८ रोजी जनतेकडे असलेले समभाग हे रु.१/- प्रती समभाग च्या दर्शनी मूल्याने व इतर कालावधीचे प्रती समभाग मिळकत हे त्यानुसार सौम्यीकर करून घेतले आहेत.
- नोव्हेंबर, २००८ मध्ये चेन्नई येथे आलेल्या पुरामुळे कंपनीच्या मालाचे जे नुकसान झाले; त्यासाठी कंपनीने दाखल केलेल्या व प्रलंबित असलेल्या रु. ९७.२९ लाखांच्या विम्याच्या दाव्याची रक्कम प्रचलनातून मिळालेल्या उत्पन्नामध्ये अंतर्भूत आहे.
- चालू तिमाहीच्या सुरुवातीला गुंतवणूकदारांची कोणतीही तक्रार प्रलंबित नव्हती. चालू तिमाहीमध्ये कंपनीकडे गुंतवणूकदारांच्या तीन तक्रारी आल्या व तिमाही संपण्यापूर्वी त्या तक्रारींचे निराकरण झाले.
- वरील निष्कर्ष वैधानिक लेखापरिक्षकांनी व लेखापरिक्षक मंडळाने पुनर्निरीक्षण करून दि. २१ जानेवारी, २००९ रोजी भरलेल्या संचालक मंडळाच्या सभेत पटवार नोंद करून घेतलेले आहेत.

कॅम्लिन लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई

दिनांक : २१ जानेवारी २००९.

दिलीप दांडेकर

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

गुंतवणूकदारांच्या तक्रारीकरिता इ मेल पत्ता : investorrelations@camlin.com

(मूळ इंग्रजी मसुद्याचे हे भाषांतर असून सर्व विवादांमध्ये मूळ इंग्रजी मसुदा प्रमाण मानण्यात येईल)